

Fermenta Biotech Limited (formerly known as DIL Limited)

CIN: L99999MH1951PLC008485

Regd. Office: A - 1501, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwade, Thane (W) - 400 610, Maharashtra, India.

Tel. : +91-22-6798 0888 Fax. : +91-22-6798 0899

Email : info@fermentabiotech.com, Website. : www.fermentabiotech.com



Ref: F.No.: 808

August 2, 2023

Corporate Relations

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort,

Mumbai – 400 001

Sir,

Sub: Fermenta Biotech Limited - Publication of Notice to equity shareholders

Ref: Code No. 506414

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith photocopy of the newspaper publication published in Business Standard, Mumbai (English version) on page no. 10 and Sakal, Mumbai (Marathi version) on page no. 7 dated August 2, 2023 for your reference and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Fermenta Biotech Limited

Srikant N. Sharma

CS Membership No: F3617

A-1501, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwade, Thane (W) 400610

Encl: as above

*Factory : Village Takoli, P.O. Nagwain,
Dist. Mandi - 175 121, Himachal Pradesh, India.
Tel. : +91-1905-287246 / 48 / 49
Fax: +91-1905-287250
Email: info@fermentabiotech.com
Website: www.fermentabiotech.com*

*Factory : Z - 109 B & C, SEZ II, Dahej,
Taluka - Vagara, Dist. Bharuch - 392 130,
Gujarat, India.
Tel. : +91-2641-291440 / 444
Email: info@fermentabiotech.com
Website: www.fermentabiotech.com*

PUBLIC NOTICE
 All Public at large is hereby informed that my client Mr. Parashant Nathabhai Tharshi is the lawful owner of the following properties: 1. All that piece of land bearing No. A/203, Abhilasha Residential Co-op. Hsg. Soc. Ltd., Datta Mandir Road, Penkarpada, Mahajan Vastu, Mira Road (E), Thane 401071 Mr. Maheshwar J. Pradhane, All that piece and parcel of industrial Galla bearing No. 8, Ground floor, Blue Berry Industrial Estate Premises Co-op. Soc. Ltd., Nalpada, Vastu, Mira Road (E), Thane 401071, Die Palghar 401208. A. All that piece and parcel of industrial Unit No. 20, First floor, 10th Floor, Menad Industrial Estate, 3, Building No. 1, Vastu, Vessad Road (E), Tal. Vastu, Dist. Palghar 401208. My client has been authorised any Power Of Attorney and any other document for sale and transfer of the above-said properties. Public at large is hereby warned to refrain against entering into any contract, MOU, Agreement, Sale deed, Power of Attorney or any other document relating to the said property, as such my client shall not be responsible for consequences occurring therefrom.
 Adv. Parag J. Pimpale,
 Vastu, Ground Floor, Pravin Palaso, Tal. Vastu, Dist. Palghar, 401208 (M), Tal. Vastu, Dist. Palghar, 401208 (W), Tal. Vastu, Dist. Palghar, 401208 (F).
 Mob: 9890797352 Date: 02.08.2023

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given that share certificate(s) for 100 SHARES Equity Shares Nos. 32073258-32073357, Folio No. 06544673, share certificate Nos. 55113 of UltraTech Cement Limited standing in the name (s) of NIDHI GUPTA has been lost or mislaid and the undersigned has / have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the share. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, Kin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).
 Place: Mumbai Date: 1-8-2023 Name(s) of Shareholder(s) NIDHI GUPTA

Bank of Baroda
 Old Jankata Naka Bhiwandi, Bank Of Baroda, Mumbai Metro East Region, Shop No. A and 2, Konark Arcade, Jankata Naka Bhiwandi -421302
POSSESSION NOTICE
 [Under Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002] Whereas the undersigned being the authorized officer of the Bank of Baroda, Old Jankata Naka Bhiwandi, Bank Of Baroda, Mumbai Metro East Region, Shop No. 1 And 2, Konark Arcade, Jankata Naka Bhiwandi -421302 in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 31st Day of July of the year 2023. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower / Guarantor and the public in general that the undersigned has taken possession of the property described hereunder in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 31st Day of July of the year 2023. The borrower/guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda, Old Jankata Naka Bhiwandi, Bank Of Baroda, Mumbai Metro East Region, Shop No. 1 And 2, Konark Arcade, Jankata Naka Bhiwandi -421302 for an amount of Rs. 21,84,562/- (Rupees Twenty One Lakh Eighty Four Thousand Five Hundred Sixty Two Only) as on 31/07/2018 within 60 days from the date of receipt of the said notice with future interest and incidental charges w.e.f. 01/11/2018. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower / Guarantor and the public in general that the undersigned has taken possession of the property described hereunder in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 31st Day of July of the year 2023. The borrower/guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda, Old Jankata Naka Bhiwandi, Bank Of Baroda, Mumbai Metro East Region, Shop No. 1 And 2, Konark Arcade, Jankata Naka Bhiwandi -421302 for an amount of Rs. 21,84,562/- (Rupees Twenty One Lakh Eighty Four Thousand Five Hundred Sixty Two Only) as on 31/07/2018 plus interest and incidental expenses incurred by bank w.e.f. 01/11/2018. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.
 All that and parcel of property bearing H No. 102, First floor, Sak Sakankh Enclave, Plot bearing survey no. 33, Hissa No. 1, Pt. Village Kamthakar, Taluka Bhiwandi Dist. Thane 421302.
 On the North - On the South - On the East by - On the West by -
 Date: 31.07.2023 Sd/- Authorised Officer, Bank of Baroda

orbit exports ltd.
 Corporate Identification Number (CIN): L40300MH1983PLC030872
 Registered Office: 122, 2nd Floor, Misty Bhavan, Dinshaw Wacha Road, Near K.C. College, Churchgate, Mumbai 400 020
 Tel: +91 22 6625 6262 | Email: investors@orbitexports.com
 Website: www.orbitexports.com

Notice to the Equity Shareholders
 Shareholders are hereby informed that in accordance with the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund), Rules 2016, as amended ("the Rules"), all shares in respect of which dividend has not been paid or claimed by shareholders for seven consecutive years or more shall be transferred by the Company to the demat account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.
 In compliance with the Rules, the Company has sent individual notices to the concerned shareholders whose equity share(s) are liable to be transferred to IEPF Authority, the full details of such shareholders are available on the Company's website www.orbitexports.com. All such shareholders are requested to make an application to the Company and/or to its Registrar and Transfer Agents, Link Intime India Pvt Ltd ("R&T Agent"), latest by Thursday, October 5, 2023 to claim their unclaimed/unpaid dividend amount for the financial years commencing from the year 2015-16 (final dividend). In case no response or claim is received by the Company or R&T Agent, the Company will proceed to transfer respective shares to the demat account of IEPF Authority, without any further communication to shareholders, as under:
 i) Equity shares held in physical form - by issuance of duplicate share certificate(s) / letter of confirmation(s) and the concerned depository shall convert the duplicate share certificate(s) / letter of confirmation(s) into demat form and transfer the shares in favor of the dematerialization account of IEPF Authority. The original share certificate(s) registered in the shareholders' name shall stand automatically cancelled and deemed non-negotiable.
 ii) Equity shares held in dematerialized mode - by transfer of shares directly to dematerialization account of IEPF Authority.
 As per SEBI Circular dated March 16, 2023, outstanding payments will be credited directly to the bank account of the shareholders holding shares in physical form if the folio is KYC Compliant. Shareholders may note that the unclaimed dividend and the equity shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such equity shares, if any, can be claimed by the concerned equity shareholders from IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules.
 For any queries on the subject matter, shareholders may contact the R&T Agent, Ms. Nayna Wagle at Unit: Orbit Exports Limited, C-101, 247 Park, 1st Floor, L.B.S. Marg, Vikhroli West, Mumbai - 400083, Tel No.: (022) 49186270. Email: IEPF.esh@linkintime.co.in.

For Orbit Exports Limited
 Sd/-
 Sonia Gupta
 Company Secretary & Compliance Officer
 ACS 43003
 Date : August 2, 2023
 Place : Mumbai

PUBLIC NOTICE
LOSS OF SHARE CERTIFICATE
 Notice is hereby given Share Certificate No. 79 for 5 equity share shares each of Rs.50/- each bearing distinctive numbers from 411 to 415 (both inclusive) in CHAMBERS PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LTD., 1140, Tribhuvan Road, Mumbai - 400 004 issued in the name of Mr Kantilal Ambalal Shah of Flat No. 1004 has been lost and that an application for the issue of the duplicate Share Certificate in respect thereof has made to the society to whom any objection should be made within 15 days from the date of this announcement. The Public are cautioned against dealing in any way with this Share Certificate.
 For Vijay Chandra Premises Co-op Society Ltd. Sd/- Hon. Secretary

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given to the public at large that Ms. Sadhana Chandrakant Rathi, an unmarried daughter and only heir and legal representative of deceased Mr. Chandrakant Gangai Rathi, who was mortally tenant of the Shop No. 21 on Ground Floor of the Building situated at No. 12, Atmaram Merchant Road, Bhuleswar, Mumbai - 400 002, on plot bearing C.S. No. 1777 of Bhuleswar Division in the Registration District and Sub-district of Mumbai City (hereinafter referred to as the "said Shop"), died on 31/10/2021 at Mumbai, had vested the said Shop to one Mr. Ajay Kumar Ramdhani Singh (hereinafter referred to as the "said person").
 All persons other than the above having any claim or claims against or in the said Shop or any part thereof by anyway however are hereby required to make the same known in writing to Landlords of the Building/Vicarious Jagivani and Others through the undersigned Mr. Kiran Karsandas Shah having address at 33/35, Anantwadi, Bhuleswar, Mumbai - 400 002 within 14 days from the publication of this Notice otherwise monthly tenancy of the said Shop will be transferred in the name of said person without reference to any person or claims and the same will be considered as waived or abandoned.
 Place : Mumbai Date : 02.08.2023 Sd/- [KIRAN KARSANDAS SHAH]

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given that Mr. C. I. Keshvi, Chairman of the Board of Directors of Co-op. Housing Society Limited, Eonvahi, Po. Vasa - East, Dist. Palghar, Pin 401208 (M.S.), is the right title Joint Owner of the flat No. 204, situated at the Society's Building, occupied on 24 June, 2022, without making any appropriate nomination for his 50% share in respect of the said flat. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital / property of the society within a period of 15 (Fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society in which manner as is provided under the bye-laws of the society. Dated on this 02nd Day of August, 2023 at Vastu East. Sd/- For and on behalf of the Star Residency Building J & K Co-op. Hsg. Soc. Ltd. Hon. Secretary
 For Star Residency Building J & K Co-op. Hsg. Soc. Ltd. Chairman Secretary Treasurer

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given that the 27th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, August 25, 2023 at 11:30 A.M. (through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Mode (OAVM)) to transact the business specified in the Notice convening the said AGM. Pursuant to the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs dated April 08, 2020 and April 03, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 14, 2021, May 05, 2022 and circular no. 10/2022 dated December 28, 2022 (referred as MCA Circulars) and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/P0-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 read with SEBI/HO/CFD/CMD2/CIR/2022/262 dated May 13, 2022, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/2021/121 dated 13th January, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/2020/79 dated May 12, 2020 issued by SEBI (hereinafter collectively referred to as the "Circulars"), companies are allowed to hold AGM through video conferencing (VC) or other audio-visual means (OAVM), without the physical presence of members at a common venue. In compliance with the said Circulars, the AGM shall be conducted through VC / OAVM. The deemed venue for the AGM shall be the Registered Office of the Company. The instructions for attending the AGM through VC/OAVM are mentioned in the Notice convening the AGM.
 The Company has on July 31, 2023, sent the emails through Link Intime India Pvt. Ltd. containing notice of the AGM to the members whose email IDs are registered with the Depositories or the Company. In line with the MCA Circulars, physical copies of the AGM Notice are not being dispatched and the AGM Notice has been sent only through email.
 Members, who have not received the Notice, may download it from the website of the Company at www.educomp.com under the 'investors' section or may request for a softcopy of the same by writing to the Company Secretary at the above mentioned email id or registered office address of the Company. The aforesaid Notice of the AGM is also available on the websites of National Stock Exchange at <https://www.nseindia.com> and Bombay Stock Exchange at <https://www.bseindia.com> where the securities of the Company are listed.
 Shareholders whose email IDs are not registered, are requested to contact the Company at investor.services@educomp.com or NSDL/CDSL, in case of dematerialized shares) or Link Intime India Pvt. Ltd. (RTA) at rtan@linkintime.com (in case of physical shares) and send a scanned copy of the request letter signed by all the shareholders along with self-attested copies of PAN Card and address proof to register their email IDs.
 The instruction for attending the meeting through VC/OAVM and the manner of participation in the remote e-voting or casting vote at the AGM through e-voting is provided in the Notice convening the AGM. The Notice also contains the instructions with regard to login credentials for shareholders, holding shares in physical form or in electronic form, who have not registered their email address either with the Company or their respective DP. Members participating through VC/OAVM facility shall be counted for the purpose of quorum u/s 103 of the Companies Act, 2013.
 The members holding shares in physical form are requested to consider conveying their physical shares into dematerialized and eliminate all risks associated with the physical shares.
 Further, pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, and Secretarial Standards on General Meetings (SS-2) the Company is providing to the Members the facility to exercise their right to vote on the business as set forth in the AGM from a place other than the place of venue of AGM by electronic means. The Company has engaged services of Link Intime India Private Limited to provide remote e-voting facility.
 The remote e-voting period commences on Tuesday, August 22, 2023 at 09:00 AM (IST) and shall end on Thursday, August 24, 2023 at 05:00 PM (IST). Members of the company holding shares in physical or dematerialized form as on the cut-off date, being Friday August 18, 2023 may cast their vote by remote e-voting or may vote at the AGM. The voting rights of the members shall be in proportion to their shares in the paid-up share capital of the Company as on cut-off date. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of voting through remote e-voting or at the AGM. A person who is not a member on the cut-off date shall treat this Notice for information purposes only. The procedure of e-voting/gating AGM is given in the Notice of AGM.
 Any person, who acquires shares of the Company and become a member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date on Friday August 18, 2023, may obtain the login ID and password by sending a request at swapan@linkintime.com or investor.services@educomp.com. Further, the facility of e-voting will also be made available at the AGM and members attending the AGM, who have not cast their votes by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM. Members who have already cast their votes through remote e-voting will be entitled to attend the AGM but shall not be entitled to vote again.
 In case of any queries, members may contact to RTA at email: swapan@linkintime.com or on Tel: 022 - 4918 8000 or to Resolution Professional, at email mikep@educomp.com or investor.services@educomp.com
 For Educump Solutions Limited (Under CIRP) Sd/- Mahender Khandelwal Resolution Professional
 Date : August 01, 2023 Place : New Delhi
 IBI Reg. No. IBI/PA-01/1P-P00033/2016-17/10096

SCHEDULE I FORM A
PUBLIC ANOUNCEMENT
 (Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Code of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017) FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF (Vinted Cloths Private Limited)

Sl. No.	NAME OF CORPORATE PERSON	VINTEK CLOTHS PRIVATE LIMITED
1.	DATE OF INCORPORATION OF CORPORATE PERSON	JUNE 16, 1997
2.	AUTHORITY UNDER WHICH CORPORATE PERSON IS INCORPORATED/ REGISTERED	MINISTRY OF CORPORATE AFFAIRS, GOVERNMENT OF INDIA
3.	IDENTITY NUMBER/ NUMBERED LIABILITY IDENTITY NUMBER OF CORPORATE PERSON	U51311MH1997PTC108671
4.	ADDRESS OF THE REGISTERED OFFICE AND PRINCIPAL OFFICE (IF ANY) OF CORPORATE PERSON	16/18 CHAMPA GALLI 'X' LANE GIRILILLA BUILDING, 1ST FLOOR BACKSIDE, MUMBAI MH 400022 IN
5.	LIQUIDATION COMMENCEMENT DATE OF CORPORATE PERSON	JULY 07, 2023
6.	NAME AND ADDRESS	MR. AVINASH BAGUL A-102, RAM KRUPA CHS, SV ROAD, BORIVALI (WEST), MUMBAI 400092 AVINASH BAGUL, 9599@GMAIL.COM +91 98200 09316 BBINPA-0021P-N0492/2017-2019/11735
7.	EMAIL ADDRESS TELEPHONE NUMBER REGISTRATION NUMBER OF THE LIQUIDATOR	
8.	DATE FOR SUBMISSION OF CLAIMS	AUGUST 31, 2023

Notice is hereby given that the Vinted Cloths Private Limited has commenced Voluntary Liquidation on January 07, 2023. The creditors of Vinted Cloths Private Limited are hereby called upon to submit a proof of their claims, on or before August 31, 2023, to the liquidator at the address mentioned against item 7. The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. The electronic means shall be in form of a PDF file in which the proof of claims in form, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Date: 01.08.2023 Avinash Bagul Liquidator / Insolvency Professional Place: Mumbai

TTK HEALTHCARE LIMITED
 Regd. Office: No.6 Cathedral Road, Chennai 600086
 CIN : L24231TN1958PLC003647 | Website : www.ttkhealthcare.com
 E-mail: investorcare@ttkhealthcare.com | Tel: 044 28116100 | Fax: 044 28116387

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2023

Sl. No.	Particulars	For the Quarter ended		For the Year ended	
		30/06/2023	31/03/2023	30/06/2022	31/03/2022
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations	20,212.35	18,013.74	20,369.23	73,618.23
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	2,063.86	2,875.56	78,415.45	83,607.48
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	2,063.86	2,875.56	78,415.45	83,607.48
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	1,566.91	1,694.27	60,086.09	63,871.29
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period after Tax and Other Comprehensive Income (after Tax)]	1,659.07	1,550.47	60,085.01	63,788.20
6.	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share)	1,413.03	1,413.03	1,413.03	1,413.03
7.	Other Equity as per Balance Sheet of 10% premium account year (excluding the Share Premium Account)				
8.	Earnings per share (of Rs.10/- each) [for continuing and discontinued operations]				
(a)	Basic (in Rs.)	11.09	11.99	425.23	452.72
(b)	Diluted (in Rs.)	11.09	11.99	425.23	452.72

Notes:
 (1) The above is an extract of the detailed Statement of Unaudited Financial Results for the First Quarter ended 30th June, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
 (2) The full financial results for the First Quarter ended 30th June, 2023 are available on the website of the company (www.ttkhealthcare.com), National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and also on the website of the Registrar of Companies (www.bhilhealthcare.com).
 (3) The above financial results for the First Quarter ended 30th June, 2023 in respect of TTK Healthcare Limited (the Company) have been reviewed by the Audit Committee of the Company at its meeting held on 31st July, 2023 and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 1st August, 2023 at the Registered Office of the Company also with the provision of Video Conferencing facility.
 (4) The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the above Unaudited Financial Results in terms of Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
 (5) Profit from discontinued operations (pertaining to previous year):
 (a) Gain on sale of subsidiary operations (pertaining to previous year):
 During the Division of FY 2022-23, the necessary formalities for transfer of the Human Plasma Division (Undertaking) of the Company were completed and the Division sold transferred as a going concern on stamp sale basis for a consideration of Rs. 80,500 lakhs (net consideration of Rs. 80,251.54 lakhs after working capital and other customary adjustments) to BSV Pharma Private Ltd (BSV) wholly owned by the said person. The terms of transfer also provided for purchase of the aforesaid 26% Equity Shares held by the Company in BSV, by M/s Bharat Serum and Vaccines Limited or its nominees, after they obtain necessary regulatory clearances at the issue price.
 During the Third Quarter of FY 2022-23, the above shares were transferred to M/s Bharat Serum and Vaccines Limited and the consideration of Rs. 83,839.03 lakhs for the shares was received by the Company.
 The gain on sale of this Undertaking amounts to Rs. 78,428.45 lakhs (after providing for Rs. 1,500.00 lakhs towards contingencies of which Company had incurred expenses amounting to Rs. 298.58 lakhs till 31st March, 2023).
 (b) Profit from Human Plasma Operations:
 The total income of Human Plasma Division up to the date of sale (i.e. 9th May, 2022) was Rs. 2,240.57 lakhs (including reversal of provision made towards damaged / expired stock returns in the earlier years amounting to Rs. 1,132.29 lakhs which is no longer required) and its total expenses were Rs. 1,026.10 lakhs, resulting in a net profit of Rs. 1,214.47 lakhs.
 (c) Tax Expenses of discontinued operations:
 The tax expense on sale of Human Plasma Division is Rs. 17,835.48 lakhs (i.e. a Long Term Capital Gain tax expense on the above transfer amounting to Rs. 17,769.26 lakhs and Deferred Tax expense of Rs. 66.22 lakhs).
 The tax expense on the profit for the year ended 31st March, 2023 from the operations of Human Plasma Division was Rs. 303.84 lakhs.
 (6) Implementation of the Code of Social Responsibility, 2014, which is likely to impact the contributions by the Company towards Provident Fund, Gratuity and other employee benefits has been deferred by the Government w.e.f. 1st April, 2021. However, the Company has provided for the initial assessment of a provision for Rs. 350 lakhs in the Fourth Quarter of FY 2020-21 and proposes to take further appropriate action after the Rules are made applicable.
 (7) The Company's Promoters made an Initial Public Offering on 30th April, 2023 in accordance with Regulation 8 of the SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2011 ("Delisting Regulations"), to acquire all Equity Shares aggregating to 35,34,493 Equity Shares of Rs. 10/- each and all the other members of the Company, other individually / collectively or together with other members of the Promoter Group. The terms of the offer and consequently, voluntarily delist the Equity Shares of the Company from the Stock Exchanges by the Company. The Equity Shares are presently listed (i.e. BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE")). However, as the stipulated threshold (i.e. 10% of the Paid-up Share Capital of the Company) as per the Delisting Regulations was not met through the offer from the Public Shareholders, the delisting offer was not successful.
 (8) The figures for the Quarter ended 31st March, 2023 (i.e. the balancing figures between the Audited Figures in respect of the full financial year and the published year to date figures upto the end of the Third Quarter of the relevant financial year which were subjected to Limited Review.
 (9) The previous period's year's figures have been regrouped and reclassified, wherever necessary to conform to the current period's year's presentation.

For TTK HEALTHCARE LIMITED
T T RAGHUNATHAN
 Executive Chairman
 Place : Chennai
 Date : August 01, 2023

Educomp SOLUTIONS LIMITED
 CIN: L74990DL1994PLC061353
 Regd. Office: 1211, Padma Tower 1-5, Rajendra Place, New Delhi 110008
 Tel: 91-11-2570 5920 Fax: 91-11-2576 6775
 E-mail: investor.services@educomp.com, Website: www.educomp.com

NOTICE OF 27TH ANNUAL GENERAL MEETING
 Notice is hereby given that the 27th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, August 25, 2023 at 11:30 A.M. (through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Mode (OAVM)) to transact the business specified in the Notice convening the said AGM. Pursuant to the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs dated April 08, 2020 and April 03, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 14, 2021, May 05, 2022 and circular no. 10/2022 dated December 28, 2022 (referred as MCA Circulars) and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/P0-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 read with SEBI/HO/CFD/CMD2/CIR/2022/262 dated May 13, 2022, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/2021/121 dated 13th January, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/2020/79 dated May 12, 2020 issued by SEBI (hereinafter collectively referred to as the "Circulars"), companies are allowed to hold AGM through video conferencing (VC) or other audio-visual means (OAVM), without the physical presence of members at a common venue. In compliance with the said Circulars, the AGM shall be conducted through VC / OAVM. The deemed venue for the AGM shall be the Registered Office of the Company. The instructions for attending the AGM through VC/OAVM are mentioned in the Notice convening the AGM.
 The Company has on July 31, 2023, sent the emails through Link Intime India Pvt. Ltd. containing notice of the AGM to the members whose email IDs are registered with the Depositories or the Company. In line with the MCA Circulars, physical copies of the AGM Notice are not being dispatched and the AGM Notice has been sent only through email.
 Members, who have not received the Notice, may download it from the website of the Company at www.educomp.com under the 'investors' section or may request for a softcopy of the same by writing to the Company Secretary at the above mentioned email id or registered office address of the Company. The aforesaid Notice of the AGM is also available on the websites of National Stock Exchange at <https://www.nseindia.com> and Bombay Stock Exchange at <https://www.bseindia.com> where the securities of the Company are listed.
 Shareholders whose email IDs are not registered, are requested to contact the Company at investor.services@educomp.com or NSDL/CDSL, in case of dematerialized shares) or Link Intime India Pvt. Ltd. (RTA) at rtan@linkintime.com (in case of physical shares) and send a scanned copy of the request letter signed by all the shareholders along with self-attested copies of PAN Card and address proof to register their email IDs.
 The instruction for attending the meeting through VC/OAVM and the manner of participation in the remote e-voting or casting vote at the AGM through e-voting is provided in the Notice convening the AGM. The Notice also contains the instructions with regard to login credentials for shareholders, holding shares in physical form or in electronic form, who have not registered their email address either with the Company or their respective DP. Members participating through VC/OAVM facility shall be counted for the purpose of quorum u/s 103 of the Companies Act, 2013.
 The members holding shares in physical form are requested to consider conveying their physical shares into dematerialized and eliminate all risks associated with the physical shares.
 Further, pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, and Secretarial Standards on General Meetings (SS-2) the Company is providing to the Members the facility to exercise their right to vote on the business as set forth in the AGM from a place other than the place of venue of AGM by electronic means. The Company has engaged services of Link Intime India Private Limited to provide remote e-voting facility.
 The remote e-voting period commences on Tuesday, August 22, 2023 at 09:00 AM (IST) and shall end on Thursday, August 24, 2023 at 05:00 PM (IST). Members of the company holding shares in physical or dematerialized form as on the cut-off date, being Friday August 18, 2023 may cast their vote by remote e-voting or may vote at the AGM. The voting rights of the members shall be in proportion to their shares in the paid-up share capital of the Company as on cut-off date. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of voting through remote e-voting or at the AGM. A person who is not a member on the cut-off date shall treat this Notice for information purposes only. The procedure of e-voting/gating AGM is given in the Notice of AGM.
 Any person, who acquires shares of the Company and become a member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date on Friday August 18, 2023, may obtain the login ID and password by sending a request at swapan@linkintime.com or investor.services@educomp.com. Further, the facility of e-voting will also be made available at the AGM and members attending the AGM, who have not cast their votes by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM. Members who have already cast their votes through remote e-voting will be entitled to attend the AGM but shall not be entitled to vote again.
 In case of any queries, members may contact to RTA at email: swapan@linkintime.com or on Tel: 022 - 4918 8000 or to Resolution Professional, at email mikep@educomp.com or investor.services@educomp.com
 For Educump Solutions Limited (Under CIRP) Sd/- Mahender Khandelwal Resolution Professional
 Date : August 01, 2023 Place : New Delhi
 IBI Reg. No. IBI/PA-01/1P-P00033/2016-17/10096

PUBLIC NOTICE FOR RIGHTS OF LAND
 NOTICE is hereby given that Shri. Siddhesh Gajanan Shirke, Son of the Late Shri Gajanan Yashwantrao Shirke, had already executed the MCO dated 15.03.2021 to sell the land in the property bearing survey no. 71(P), CTS No. 731(A) & (B), measuring 966.41 sq. meters, situated, lying and being at village Nahur, Taluka Kuria, District Mumbai Suburban, Mulund West, free from all the encumbrances, with the total consideration amount of Rs. 3,50,00,000 (Rupees Three Crore Fifty Lakh Only).
 Hence, before the sale, Purchase, or execution of any documents or agreement regarding the said property, should be informed/ contacted to the Hishesh Babul Kordiyia and Smt. Aasha Hivesh Kordiyia, the board of directors of Hiral Builders and Developers Pvt. Ltd., having an address at Flat no. A/6, Anu Apartment, Govardhan Nagar, LBS Marg, Mulund West, Mumbai 400080.
 Date: 01.08.2023
 Place: Mumbai-400080

Hiral Builders and Developers Pvt. Ltd. (Mobile No. 9594964169 / 7021068450)

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given to the public at large that our client is negotiating to purchase land in SUTESH ANITA SMITHESH SHAH AND MRS. ANITA SMITHESH SHAH and all her right title and interest in Flat bearing No. 704 measuring about 1120 square feet of the carpet area in the 7th floor of the building known as 'ROOPKALA' (said building) situated on the plot along with 2 car parking spaces bearing parking slot no. 18 on the still level and parking slot no. 13 on podium #1 (said flat) of the said building at 128, Harivastu, Santacruz West Mumbai - 400054 more particularly described in the Schedule hereunder written.
 Any person having any claim against, in or upon the said flat or part thereof by way of sale, exchange, inheritance, agreement, contract, mortgage, easement, gift, lease, lien, charge, trust, right of residence, maintenance, possession, development rights, joint venture, power of attorney, partnership, acquisition, requisition, encroachment, injunction or pendente lite under any decree, order or award passed by any court, tribunal (Revenue or Arbitral) or Authority or otherwise, whatsoever, is hereby required to notify the same in writing along with supporting documents evidencing the same to the undersigned at Plot No. 2nd Floor, Plot Building, 65 J K Mehta Road, lane Opposite Santacruz Post, Santacruz (W), Mumbai-400 054, within 14 days from the date of receipt of this notice and failing to do the same shall be considered as waived and/or abandoned.
 THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:
 Residential Flat bearing No. 704 and building known as 'ROOPKALA' situated on the plot along with 2 car parking spaces on the 7th floor of the building known as 'ROOPKALA' being constructed on all that piece or parcel of land bearing First Plot No. 128, old plot no. 63A/12 of TPS IV of Santacruz and C.S. No. G452 of Village Bandra G. No. Zone No. 26/183 Santacruz Taluka Santacruz (Andheri), District of Mumbai Suburban in the Registration District of Mumbai and sub-district of Bandra with 10 (Ten) fully paid up shares of Rs. 5/- each bearing distinctive nos. 271 to 280 (both inclusive) vide Share Certificate No. 27 dated 28th January 2020 issued by the Roopkala Co-operative Housing Society Limited along with two car parking spaces slot no. 18 on the still level and parking slot no. 13 on podium #1.
 Dated this 2nd day of August, 2023.

Hiral Builders and Developers Pvt. Ltd.
 Sd/-
 Ravi Narayan Joshi and Deepthi Joshi
 Approved for publishing
 MR. SMITESH ANANTLAL SHAH AND MRS. ANITA SMITESH SHAH

fbt Fermenta Biotech Limited
 Corporate

